

महाराष्ट्र विधानसभा
दिवसाच्या कामकाजाचा क्रम
सोमवार, दिनांक १ जुलै, २०१९
(सकाळी ९.०० ते १०.४० वाजेपर्यंत)

लक्षवेधी सूचना (म.वि.स. नियम १०५ अन्वये) :

(दिनांक २८ जून, २०१९ रोजी दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेल्या परंतु चर्चा न झालेल्या लक्षवेधी सूचना क्र. १ व २)

(१) डॉ. राहूल पाटील, वि.स.स तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे कृषी मंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

"बोबडे टाकळी, पिंगळी कोयळा, जोड परळी, सांगवी खुर्द व साडेगांव (ता.जि.परभणी) येथे सुमारे ४०० शेतक-यांनी सन २०१८-१९ या वर्षातील पंतप्रधान पिक विमा योजनेतर्गत बोबडे टाकळी येथील संग्राम कक्षामध्ये खरीप व रब्बी पिक विम्याची रक्कम भरणे, रक्कम भरणे-या काही शेतक-यांना पावत्या नंतर देण्यात येतील असे सांगून पावत्या न देणे, काही शेतक-यांना बनावट पावत्या देणे, पिक विम्याची रक्कम विमा कंपनीकडे भरलीच नसल्याचे आढळून येणे, त्यामुळे शेतकरी पीक विम्याच्या रक्कमेपासून वंचित असणे, या वर्षीच्या खरीप हंगामातील पेरणीसाठी, बी-बियाणे, खते खरेदी करण्यासाठी शेतक-यांकडे पुरेसे पैसे नसणे, त्यामुळे शेतकरी हवालदील होणे, सदर शेतक-यांनी सामुदायिक आत्महत्या करण्याची दिलेला इशारा, या गैरव्यवहाराची केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागामार्फत चौकशी करण्याची स्थानिक लोकप्रतिनिधींनी दि.१७ जून, २०१९ रोजी वा त्यासुमारास जिल्हाधिकारी, परभणी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केलेली मागणी, शासनाने पीक विम्यातील गैरव्यवहाराची तात्काळ चौकशी करून शेतक-यांची फसवणूक करणे-या संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याची व फसवणूक झालेल्या शेतक-यांना आर्थिक मदत देण्याची आवश्यकता, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

(२) श्री.डी.एस.अहिरे, श्रीमती निर्मला गावित, अॅड. यशोमती ठाकूर, सर्वश्री अमीन पटेल, अस्लम शेख, कुणाल पाटील, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे आदिवासी विकास मंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

“साक्री (जि.धुळे) तालुक्यातील पेसा अंतर्गत समावेश न झालेल्या १०१ गावांचा पेसा कायदा अंतर्गत समावेश करावा, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी शासनाकडे गत तीन वर्षांपासून वारंवार करणे, सदर गावे पेसा कायदा अंतर्गत येण्यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावा अशी मागणी असणे, सदर गावे पेसा कायदा अंतर्गत नसल्यामुळे अनेक विकासकामांपासून वंचित राहणे, पेसा अंतर्गत समावेश न झाल्याने येथील तोरणपुडी, चारणपुडी या गावांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणे, १०१ गावांतील ग्रामस्थांनी या गावांचा पेसा अंतर्गत समावेश करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा दिलेला इशारा, याकडे शासनाने केलेले दुर्लक्ष, परिणामी जनतेत पसरलेला असंतोष, त्यामुळे शासनाने या विकासापासून वंचित गावांचा पेसा कायदांतर्गत समावेश करण्याबाबत करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया.”

- (३) सर्वश्री. जितेंद्र आव्हाड, अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ, शशिकांत शिंदे, हसन मुश्रीफ, भास्कर जाधव, राणाजगजीतसिंह पाटील, संदीप नाईक, अस्लम शेख, पांडुरंग बरोरा, श्रीमती दिपिका चव्हाण, सर्वश्री नरहरी झिरवाळ, वैभव पिचड, सुरेश लाड, किसन कथोरे, दिपक चव्हाण, वि.स.स.तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

"ठाणे-बेलापूर महामार्गावरील विटावा रेल्वे पूलाखालील रस्ता दुरुस्ती व खड्डे बुजविण्यासाठी दिनांक ६ जून, २०१९ रोजीपासून चार दिवसांकरिता वाहतुकीसाठी बंद ठेवल्याने कळवा, विटावासह ठाणे परिसरामध्ये वाहतुकीची झालेली कोंडी, सदर ठिकाणी सबवे वारंवार नादुरुस्त होत असून वाहतुकीस नेहमीच निर्माण होत असलेला अडथळा, पाच ते दहा मिनीटांच्या प्रवासाकरिता ४० ते ४५ मिनीटे लागत असणे, त्यामुळे कळवा नाका येथुन सुरु झालेला उड्डाणपुल विटावा सबवेच्या अगोदर न उतरवता रेल्वेपूल ओलांडून विटावा जकात नाक्याच्या दिशेने उतरवण्याची लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांनी मागणी केलेली असतांना त्याकडे दुर्लक्ष केले जात असणे, कळवा नाका, विटावा सबवे येथील वाहतुकीचा परिणाम ठाणे शहर परिसरासह मुंबईतील मुलुंड, नवी मुंबईतील ऐरोली परिसरातील वाहतुकीवर होत असणे, विटावा सबवेची भौगोलिक स्थिती अत्यंत अडचणीची असून एका बाजूला वाहत येणारे पाणी तर दूसरीकडे खाडीचे पाणी यामुळे या ठिकाणी काँक्रीटीकरणे काम केले तरीही खड्डे पडून पाणी साचणे, यासंदर्भात लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांनी मा.मुख्यमंत्री, आयुक्त, ठाणे महापालिका यांचेकडे दि.०७ जून, २०१९ रोजी तसेच अलिकडील काळात वारंवार मागणी केलेली असतांनाही याबाबत आवश्यक उपाययोजना करण्यास होत असलेली दिरंगाई, सदर प्रकरणी लवकरात लवकर कार्यवाही न केल्यास आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलेला असणे, सदर ठिकाणची गंभीर समस्या सोडविण्यासाठी कळवा नाका येथुन सुरु झालेला उड्डाणपुल विटावा सबवेच्या अगोदर न उतरवता रेल्वेपूल

ओलांडून विटावा जकात नाक्याच्या दिशेने उतरविण्यासंदर्भात प्रशासनाचे हेतुपुरस्पर दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये निर्माण झालेला असंतोष, परिणामी सदर गंभीर प्रकरणी शासनाने वेळीच हस्तक्षेप करून तातडीने करावयाची कार्यवाही व उपाययोजना आणि शासनाची प्रतिक्रिया."

- (४) सर्वश्री. संजय पोतनीस, संदीपानराव भुमरे, शांताराम मोरे, राजु तोडसाम, सुनिल राऊत, सुनिल शिंदे, प्रताप सरनाईक, अॅड. संजय धोटे, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधतील :-

"राजुरा (जि चंद्रपूर) येथील इन्फंट पब्लिक जिजस स्कूलच्या वसतीगृहातील अल्पवयीन २० आदिवासी मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचे माहे एप्रिल, २०१९ च्या तीसऱ्या आठवड्यात उघडकीस येणे, या मुलींना गुंगीचे औषध देऊन शोषण होणे, या शाळेतील तिसऱ्या व पाचव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींची या प्रकारामुळे प्रकृती बिघडल्याने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात येणे, तपास करणाऱ्या डॉक्टरांना हा लैंगिक शोषणाचा प्रकार असल्याचे लक्षात येणे, संस्थाचालक, अध्यक्ष व सचिव यांना सदर घटना माहिती नसल्याचे उघड होणे, संबंधित अधिकाऱ्यांनी दिनांक ६ एप्रिल, २०१९ रोजी वा त्या सुमारास पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात या मुलींना भरती करण्यापूर्वी दवाखान्यात दाखल करण्याऐवजी संबंधित अधिकाऱ्यांनी मानसोपचार तज्ञांकडे नेल्याचे उघडकीस येणे, त्यामुळे यासर्व प्रकाराबाबत सामान्य आदिवासी नागरीकांमध्ये पसरलेली भिती, सदर प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींना अटक करण्याची तसेच शाळा व वसाहतीगृहाची मान्यता रद्द करण्याची मागणी करण्यात येणे, यासंदर्भात तातडीने चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची तसेच सदर विद्यार्थिनींच्या पुनर्वसनाकरीता प्रत्येकी २५ लाख रुपये द्यावेत अशी होत असलेली मागणी, भविष्यात असे प्रकार होऊ नयेत म्हणून करावयाच्या उपाययोजना, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया."

- (५) सर्वश्री. राहुल जगताप, अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, वैभव पिचड, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे जलसंपदा मंत्र्याचे लक्ष वेधतील :-

"नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा व नगर तालुक्यातील साखळाई उपसा सिंचन योजनेस सुमारे ३० वर्षापूर्वी शासनाने मान्यता देणे, तेंव्हापासून ही योजना रखडलेली असून ही सिंचन योजना तातडीने पूर्ण करण्याची योजना मा. मुख्यमंत्र्यांनी वाळकी जि.अहमदनगर येथे करणे, परंतु, जलसंपदा विभागाच्या सहाय्यक मुख्य अभियंत्यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना नुकत्याच दिलेल्या अहवालानुसार या योजनेचा

समावेश राज्य जल योजना तसेच मंजूर तृतीय सूधारीत कुकडी संयुक्त पाटबंधारे प्रकल्प अहवालात केला नसल्याची बाब नुकतीच उघडकीस येणे, सर्वेक्षणाच्या वेळी सन २००० मध्ये या योजनेसाठी १२०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असताना आता हा खर्च ३ हजार कोटींच्या वर जाणार असणे, श्रीगोंदे-नगर तालुक्यातील ३५ गावांना वरदान ठरणारी ही योजना पूर्ण होणार किंवा नाही, अशी संभ्रमावस्था तेथील नागरीकांत असणे, ही योजना त्वरीत पूर्ण करण्यासाठी तेथील लोकप्रतिनिधींनी वारंवार शासनाकडे अर्ज विनंत्या करूनसूद्धा शासनाचे त्याकडे होत असलेले दुर्लक्ष, ही योजना पूर्ण करण्याबाबत शासनाने करावयाची उपाययोजना."

(६) **सर्वश्री सुनिल प्रभू, वैभव नाईक, सत्यजित पाटील-सरुडकर, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे जलसंपदा मंत्र्याचे लक्ष वेधतील :-**

"अरुणा पाटबंधारे प्रकल्प ता.वैभववाडी जि.सिंधुदुर्ग प्रकल्पाचे काम अत्यंत संधगतीने सुरु असणे, घळभरणीच्या कामाचा दर १५० ते २०० रु. प्रति क्युबिक मीटर वरून ८०० ते १००० रु. प्रति क्युबिक मीटर दाखवून करण्यात आलेला भ्रष्टाचार, घळभरणीसाठी दगड बारीक करून न वापरता अनगड दगड वापरला असणे, प्रकल्पाच्या सांडव्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असणे, सांडव्याच्या संकल्पचित्राला मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना, नाशिक यांची मान्यता न घेणे, सांडव्याचे काम पूर्ण करून १००% देयके अदा केलेली असणे, घळभरणीच्या व सांडव्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे धरणाला धोका निर्माण झाला असणे, प्रकल्पाची किंमत वाढविण्यासाठी काम अत्यंत संध गतीने सुरु ठेवणे, अनावश्यक भराव, रस्ते डांबरीकरण, विद्युतीकरण इ. कामांचा समावेश करण्यात येणे, अंदाजपत्रकात मोठ्या प्रमाणावर फेरफार करण्यात येणे, या सर्व बाबींमुळे सद्यस्थितीत या प्रकल्पाची किंमत १२३ कोटीवरून १६७९ कोटी इतकी दाखविणे, परिणामी फेरनिविदा प्रसिद्ध करण्याची आवश्यकता असताना त्याच ठेकेदाराला काम देण्यात येणे, बेकायदेशीररीत्या प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेला परवानगी देणे, वाढीव खर्चाला शासनाच्या नियामक मंडळाची मंजूरी न घेता सन २०१५-१६ व २०१६-१७ मध्ये बेकायदेशीररित्या खर्च करणे, त्यानंतर २ वर्षांनी सन २०१८ मध्ये केलेल्या खर्चाला शासनाच्या नियामक मंडळाची कार्यान्तर मंजूरी घेणे, प्रकल्पग्रस्तांच्या वसाहतीमध्ये आवश्यक असणाऱ्या नागरी सुविधा पुरविण्यासाठी १३७ कोटी रुपयांच्या कामांची कोणतीही निविदा प्रसिद्ध न करिता त्याच ठेकेदाराला काम देण्यात येणे, प्रकल्पग्रस्तांचे १००% पुनर्वसन होण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी व इतर विभागाच्या परवानग्या न घेता ठेकेदाराने बेकायदेशीररित्या घळभरणी करणे, या सर्व बाबींमुळे धरणाला धोका निर्माण झाल्याने लोकांमध्ये पसरलेली भीती, प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या प्रलंबित ठेवणे, सदर प्रकल्पाच्या कामाच्या दर्जाची व सुधारित प्रशासकीय मान्यतेची सखोल चौकशी करण्याबाबत शासनाची प्रतिक्रिया व भूमिका."

- (७) डॉ. पंकज भोयर, वि.स.स.तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्र्याचे लक्ष वेधतील :-

"वर्धा जिल्हयातील पिंपरी (मेघे), बोरगाव (मेघे),सावंगी (मेघे),सिंदी (मेघे), वरुड, आलोडी, नालवाडी, कारला, साटोडा व मसाळा इत्यादी गावांकरिता प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असणे, या गावांतील भीषण पाणी टंचाई विचारात घेता ७० लीटर दरडोई या दराने प्रतिदिनी पाणी पुरवठा योजनेस मंजुरी मिळाल्याचे निदर्शनास येणे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून मात्र ग्रामीण दराऐवजी जास्त असलेले शहरी दर आकारण्यात येत असणे, या परिसरातील पिंपरी (मेघे) गावातील ज्येष्ठ नागरिक श्री. राठोड यांनी जिल्हा ग्राहक न्याय मंच यांच्याकडे दाद मागितल्यानंतर श्री. राठोड यांच्या बाजूने निर्णय झाला असणे, या निर्णयाविरुद्ध महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दोन वेळा अपील करूनही दिल्ली राष्ट्रीय आयोगाने राज्य ग्राहक आयोगाचा निर्णय कायम ठेवणे, त्यांच्या आदेशास अनुसरून जीवन प्राधिकरणाकडून फक्त श्री. राठोड यांनाच रुपये ५.२५ दराने बिल आकारण्यात येणे व पिंपरी (मेघे) व इतर १३ गावांकरिता पाणी पुरवठा योजनेचे नाव प्रदेशिक पाणी पुरवठा योजना असे करून नागरिकांकडून पाण्याचे बिल शहरी दराने आकारण्यात येत असणे, याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे दिनांक २०.५.२०१९ रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या या धोरणाबाबत तक्रार करणे, त्यावर मा.मुख्यमंत्री यांनी सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना ग्रामीण भाग असल्याने ग्रामीण दरानेच पाणी दर आकारण्याचे निर्देश देणे परंतु, अजूनपर्यंत याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून वाढीव दरानेच पाणी बिल आकारण्यात येणे, परिणामी, पिंपरी (मेघे) व इतर १३ गावांतील व त्या परिसरातील नागरिकांमध्ये निर्माण झालेला असंतोष, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून वर्धा जिल्हयातील वर उल्लेखित गावे व त्या परिसरातील नागरिकांना ग्रामीण दराने पाणी पुरवठा करण्याची आवश्यकता असणे, याबाबत पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत सदर बाबींची गंभीर दखल घेऊन तातडीने ग्रामीण दराने पाणी बिल आकारण्याकरिता शासनाने कार्यवाही करण्याची कार्यवाही व उपाययोजना."

- (८) सर्वश्री. पांडुरंग बरोरा, रुपेश म्हात्रे, अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, भास्कर जाधव, वैभव पिचड, राहुल जगताप, दत्तात्रय भरणे, शशिकांत शिंदे, सुरेश लाड, जितेंद्र आव्हाड, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

"शहापूर (जि.ठाणे) तालुक्यातील ९७ गावांना टंचाई कालावधीत टँकरने पाणीपुरवठा करावा लागणे, टँकरग्रस्त गाव व पाडयांचा पाणी प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्याकरिता जिल्हा परिषद ठाणेमार्फत ९७ गावांची भावली प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना तयार करण्यात येणे, सदरची योजना ७० लिटर प्रतिमाणसी प्रतिदिन ३० वर्षासाठी

तयार करण्यासाठी शासनाने मान्यता देणे, या योजनेसाठी २० कोटी रु. खर्च अपेक्षित असणे याबाबत मा.मुख्यमंत्री व पाणीपुरवठा मंत्री यांच्यासमवेत बैठका होवूनही अद्याप कार्यवाही न होणे, मुंबईला पाणीपुरवठा करणारा तालुकाच तहानलेला असून पाण्यासाठी दरवर्षी बळी जाणे, तालुक्याला टंचाईग्रस्त कालावधीत २४ टँकरने पाणीपुरवठा करणे, शहापूर तालुक्यातील जनतेने तीन धरणांसाठी जमिनी देवूनही त्यांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत असल्यामुळे जनतेमध्ये निर्माण झालेला असंतोष, त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणे, या योजनेला प्रशासकीय मंजूरी देऊन तसेच निधीची तरतूद करून भावली (ता. इगतपुरी, जि.नाशिक) धरणावरील प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना तात्काळ कार्यान्वीत करण्याची गरज, याप्रकरणी शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया.”

(९) कॅप्टन आर.तमिल सेल्वन, श्री नरेंद्र पवार, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

"मुंबईसह राज्यातील विद्यालय व महाविद्यालयांच्या परिसरात उघड्यावरचे पदार्थांची विक्री सर्रासपणे केली जात असणे, त्याचप्रमाणे तंबाखुजन्य पदार्थांची देखील विक्री होत असल्याची बाब निदर्शनास येणे, यामुळे विद्यालयीन व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असणे, परिणामी बहुतांश युवा वर्ग व्यसनाधीन होत असणे, तंबाखुजन्य पदार्थांची विक्री विद्यालयीन व महाविद्यालयीन परिसरात शासनाकडून बंदी घालण्यात आली असूनही व पालकवर्गातून अनेक वेळा तक्रार होऊनही स्थानिक प्रशासनाकडून कुठल्याच प्रकारची कार्यवाही करण्यात न येणे, यामुळे पालकांमध्ये शासनाप्रती पसरलेला असंतोष, अशा प्रकारच्या उघड्यावरचे पदार्थ व तंबाखुजन्य पदार्थ विद्यालय व महाविद्यालय परिसरामध्ये विक्रीस बंदी घालण्याची आवश्यकता व याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया."

(१०) सर्वश्री. जयंत पाटील, अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, सर्वश्रीमती सुमन पाटील, दिपिका चव्हाण, सर्वश्री शशिकांत शिंदे, मंगेश कुडाळकर वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे गृहनिर्माण मंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

"मुंबईतील चेंबूर येथील पंचशील नगर येथे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत ८७० झोपड्यांचा अंतर्भाव करण्यात येणे, या योजनेत ६५१ झोपड्या पात्र असताना विकासक मे. अरिहंत रिएल्टर्स व मे. आशापुरा डेव्हलपर्स यांनी केवळ ५०७ पात्र रहिवाश्यांना घरे देणे. उर्वरित ३१० पात्र रहिवाश्यांना अद्यापही त्यांच्या हक्काची घरे देण्यात आलेली नसणे, याबाबत झोपडीधारकांनी प्राधिकरणाकडे वेळोवेळी तक्रारी करूनसुद्धा त्याकडे करण्यात

आलेले दुर्लक्ष, दिनांक ८ जानेवारी, २०१९ रोजी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये विकासकाने सदर जागेवर त्यांचे पुनर्वसन करणार नसून या झोपडपट्टीधारकांना इतरत्र कोठेही जागा देण्याचे कबुल करणे, ही बाब स्थानिक झोपडपट्टीधारकांबाबत अन्यायकारक असणे, याठिकाणी बांधण्यात आलेल्या अर्धवट इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरसोय असून तेथील रहिवाश्यांना मुलभूत सुविधांपासून सुध्दा वंचित करण्यात आलेले असणे, पंचशील नगर येथील या योजनेसाठी वर्षानुवर्षे अस्तित्वात असणारी बुध्दविहारे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या नावाखाली तोडण्यात आली असून नवीन बुध्दविहारे अद्यापही बांधण्यात आलेली नसणे, आपल्या हक्काच्या घरांसाठी व बुध्दविहार बांधण्यासाठी तेथील रहिवाश्यांनी पंचशील नगर, चेंबूर येथे दिनांक २८ नोव्हेंबर, २०१८ पासून बेमुदत उपोषण सुरु केलेले असणे, या झोपडपट्टीधारकांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत व नवीन बुध्दविहारे बांधून देण्याबाबत शासनाने केलेली वा करावयाची उपाययोजना."

(सकाळी ११.०० वाजता)

एक : प्रश्नोत्तरे-

- (अ) तारांकित प्रश्न.
 (ब) तारांकित प्रश्नाबाबतची अधिक माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवणे.

ऊर्जा मंत्री : "पवन ऊर्जा प्रकल्पांवर गुंतवणूकदार कंपन्यांबरोबरचे करार प्रलंबित असल्याबाबत" या विषयावरील सर्वश्री बसवराज पाटील व इतर वि.स.स. यांच्या तारांकित प्रश्न क्रमांक ३२४४५ ला दिनांक १६ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात अनुपूरक प्रश्नोत्तराच्या वेळी दिलेल्या आश्वासनानुसार अधिक माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवतील.

दोन : कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे -

- (१) मुख्यमंत्री : सन २०१२-२०१३ चा नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लेख्यांवरील लेखापरीक्षण पुनर्विलोकन द्वितीय अहवाल सभागृहासमोर ठेवतील.

(२) उच्च व तंत्र शिक्षण :
मंत्री

८

- (क) मुंबई विद्यापीठ, मुंबई यांचा सन २०११-२०१२, सन २०१२-२०१३ व सन २०१३-२०१४ या वर्षांचे वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.
- (ख) डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे-रायगड यांचा सन २०१६-२०१७ या वर्षांचा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.
- (ग) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांचा सन २०१७-२०१८ या वर्षांचा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.
- (घ) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांचा सन २०१७-२०१८ या वर्षांचा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.
- (ङ) शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचा सन २०१६-२०१७ या वर्षांचा चोपन्नावा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.
- (च) शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचे सन २०१६-२०१७ व सन २०१७-२०१८ या वर्षांचे वार्षिक लेखे सभागृहासमोर ठेवतील.
- (छ) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव यांचा सन २०१७-२०१८ या वर्षांचा अड्डावीसावा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.

तीन : लोकलेखा समितीचा "साठावा" व "एकसष्टावा" अहवाल सभागृहास सादर करणे.

चार : पंचायती राज समितीचा तिसावा, एकतीसावा, बत्तीसावा व तेहतीसावा अहवाल सभागृहास सादर करणे.

पाच : उपविधान समितीचा सहावा अहवाल सादर करणे.

सहा : अल्पसंख्याक कल्याण समितीचा अनुपालन अहवाल सभागृहास सादर करणे.

सात : सन २०१९-२०२० या वर्षांच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा व मतदान (दुसरा व शेवटचा

दिवस)

- (१) सार्वजनिक बांधकाम विभाग
- (२) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग
- (३) सार्वजनिक आरोग्य विभाग
- (४) महिला व बाल विकास विभाग

(मतास टाकावयाच्या मागण्यांची सूची स्वतंत्रपणे वितरीत केल्याप्रमाणे)
[चर्चारोध (गिलोटीन) सायंकाळी ५.३० वाजता]

आठ : शासकीय विधेयके :

(१) पुरःस्थापनार्थ, विचार, खंडशः विचार व संमत करणे :-

सन २०१९ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३९ - महाराष्ट्र (द्वितीय पुरवणी)
विनियोजन विधेयक, २०१९

(२) विचार, खंडशः विचार व संमत करणे :-

(क) भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ (२) (अ) आणि महाराष्ट्र विधानसभा नियम १५९ (२) अन्वये सर्वश्री हर्षवर्धन सपकाळ, अमिन पटेल, अजित पवार, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, डॉ. जितेंद्र आव्हाड, श्री. भास्कर जाधव, डॉ. सतीश पाटील, सर्वश्री. वैभव पिचड, राणा जगजित सिंह पाटील, भारत भालके, पंकज भुजबळ, छगन भुजबळ, अबू आजमी, अस्लम शेख, कुणाल पाटील, डी. पी. सावंत, विजय वडेटीवार, बसवराज पाटील, त्र्यंबकराव भिसे, शेख आसिफ शेख रशीद, वसंतराव चव्हाण, प्रदिप नाईक, सुरेश लाड, बाळासाहेब पाटील, श्रीमती दिपीका चव्हाण, सर्वश्री. दिलीप वळसे पाटील, संग्राम थोपटे, संजय कदम, संदिप नाईक, हसन मुश्रीफ, वि.स.स. यांचा प्रस्ताव:-

"ही विधानसभा सन २०१९ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १० — महाराष्ट्र सहकारी संस्था (दुसरी सुधारणा) अध्यादेश, २०१९ नापसंत करते."

(ख) सन २०१९ चे विधानसभा विधेयक क्रमांक १८ - महाराष्ट्र सहकारी संस्था (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१९

- (ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.विजय वडेटीवार, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१९ चे विधानसभा विधेयक क्रमांक १८ - महाराष्ट्र सहकारी संस्था (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१९ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४५ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (घ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री अस्लम शेख, कुणाल पाटील, डी.पी.सावंत, अमिन पटेल, बसवराज पाटील, संग्राम थोपटे, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१९ चे विधानसभा विधेयक क्रमांक १८ - महाराष्ट्र सहकारी संस्था (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१९ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४३ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (ङ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.राहूल बोंद्रे, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१९ चे विधानसभा विधेयक क्रमांक १८ - महाराष्ट्र सहकारी संस्था (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१९ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४० सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (च) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री. अजित पवार, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, छगन भुजबळ, शशिकांत शिंदे, भास्कर जाधव, डॉ.जितेंद्र आव्हाड, सर्वश्री. राजेश टोपे, हसन मुश्रीफ, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१९ चे विधानसभा विधेयक क्रमांक १८ - महाराष्ट्र सहकारी संस्था (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१९ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३२ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (छ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री. भारत भालके, शेख आसिफ शेख रशीद, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१९ चे विधानसभा विधेयक क्रमांक १८ - महाराष्ट्र सहकारी संस्था

(दुसरी सुधारणा) विधेयक, २०१९ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(ज) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.पृथ्वीराज चव्हाण, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१९ चे विधानसभा विधेयक क्रमांक १८ - महाराष्ट्र सहकारी संस्था (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१९ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या २५ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(झ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत प्रा.वीरेंद्र जगताप, सर्वश्री. अमित झनक, हर्षवर्धन सपकाळ, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१९ चे विधानसभा विधेयक क्रमांक १८ - महाराष्ट्र सहकारी संस्था (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१९ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या २१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(३) विचार पुढे सुरु, खंडशः विचार व संमत करणे :-

सन २०१९ चे विधानसभा विधेयक क्रमांक ५ - महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (सुधारणा) (सुधारणा) विधेयक, २०१९

(४) विचार, खंडशः विचार व संमत करणे :-

(क) सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ७७ - महाराष्ट्र सहकारी संस्था (चौथी सुधारणा) विधेयक, २०१८

(ख) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री अस्लम शेख, विजय वडेद्वीवार, अमर काळे, सुनिल केदार, अमिन पटेल, डी.पी.सावंत, श्रीमती निर्मला गावीत, डॉ.संतोष टारफे, सर्वश्री वसंतराव चव्हाण, कुणाल पाटील, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ७७ - महाराष्ट्र सहकारी संस्था (चौथी सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४३ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.भारत भालके, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ७७ - महाराष्ट्र सहकारी संस्था (चौथी सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (घ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत प्रा.विरेन्द्र जगताप, सर्वश्री अमित झनक, हर्षवर्धन सपकाळ, जयकुमार गोरे, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ७७ - महाराष्ट्र सहकारी संस्था (चौथी सुधारणा) विधेयक, २०१८ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या २१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (५) विचार पुढे सुरु, खंडशः विचार व संमत करणे :-

सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक २९ — महाराष्ट्र (लोकसेवकांची) विसंगत प्रमाणातील मालमत्ता सरकारजमा करण्याबाबत विधेयक, २०१८.

- (६) विचार, खंडशः विचार व संमत करणे :-

- (क) भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ (२) (अ) आणि महाराष्ट्र विधानसभा नियम १५९ (२) अन्वये सर्वश्री हर्षवर्धन सपकाळ, अमिन पटेल, अजित पवार, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, डॉ. जितेंद्र आव्हाड, श्री. भास्कर जाधव, डॉ. सतीश पाटील, सर्वश्री. वैभव पिचड, राणा जगजित सिंह पाटील, भारत भालके, पंकज भुजबळ, छगन भुजबळ, पृथ्वीराज चव्हाण, अबू आजमी, कुणाल पाटील, अस्लम शेख, बसवराज पाटील, डी. पी. सावंत, विजय वडेटीवार, त्र्यंबकराव भिसे, शेख आसिफ शेख रशीद, वसंतराव चव्हाण, प्रदिप नाईक, सुरेश लाड, बाळासाहेब पाटील, श्रीमती दिपीका चव्हाण, सर्वश्री. दिलीप वळसे पाटील, संग्राम थोपटे, संजय कदम, संदिप नाईक, हसन मुश्रीफ, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"ही विधानसभा सन २०१९ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक ८ — महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (सुधारणा) अध्यादेश, २०१९ नापसंत करते."

- (ख) सन २०१९ चे विधानसभा विधेयक क्रमांक १३ - महाराष्ट्र महानगर प्रदेश

विकास प्राधिकरण (सुधारणा) विधेयक, २०१९

- (ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री. विजय वडेटीवार, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१९ चे विधानसभा विधेयक क्रमांक १३ - महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (सुधारणा) विधेयक, २०१९ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४५ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (घ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री. अस्लम शेख, कुणाल पाटील, डी.पी.सावंत, अमिन पटेल, संग्राम थोपटे, राहुल बोंद्रे, शेख आसिफ शेख रशीद, बसवराज पाटील, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१९ चे विधानसभा विधेयक क्रमांक १३ - महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (सुधारणा) विधेयक, २०१९ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४२ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (ङ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री. अजित पवार, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, छगन भुजबळ, शशिकांत शिंदे, भास्कर जाधव, डॉ. जितेंद्र आव्हाड, सर्वश्री. राजेश टोपे, हसन मुश्रीफ, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१९ चे विधानसभा विधेयक क्रमांक १३ - महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (सुधारणा) विधेयक, २०१९ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३२ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (च) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री. भारत भालके, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१९ चे विधानसभा विधेयक क्रमांक १३ - महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (सुधारणा) विधेयक, २०१९ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (छ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री. पृथ्वीराज चव्हाण, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१९ चे विधानसभा विधेयक क्रमांक १३ - महाराष्ट्र महानगर प्रदेश

विकास प्राधिकरण (सुधारणा) विधेयक, २०१९ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या २५ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(ज) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री. हर्षवर्धन सकपाळ, अमिन झनक, प्रा. विरेंद्र जगताप, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०१९ चे विधानसभा विधेयक क्रमांक १३ - महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (सुधारणा) विधेयक, २०१९ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या २१ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(७) विचार पुढे सुरु, खंडशः विचार व संमत करणे :-

सन २०१७ चे विधानसभा विधेयक क्रमांक ६४ — महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१७.

नऊ : अंतिम आठवडा प्रस्ताव :-

सर्वश्री विजय वडेटीवार, अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, पृथ्वीराज चव्हाण, दिलीप वळसे-पाटील, गणपतराव देशमुख, शशिकांत शिंदे, मो. आरिफ नसीम खान, जितेंद्र आव्हाड, बसवराज पाटील, हसन मुश्रीफ, सुनिल केदार, भास्कर जाधव, प्रा.विरेंद्र जगताप, सर्वश्री संदिप नाईक, जयकुमार गोरे, डॉ. सतीश पाटील, सर्वश्री गोपालदास अग्रवाल, सुरेश लाड, अमित देशमुख, अॅड. दिलीप सोपल, सर्वश्री डी.एस.अहिरे, राणाजगजितसिंह पाटील, अॅड यशोमती ठाकूर, सर्वश्री बबनराव शिंदे, विश्वजित कदम, कु.प्रणिती शिंदे, सर्वश्री राजेश टोपे, मधुकरराव चव्हाण, मकरंद जाधव-पाटील, डी.पी.सावंत, राहुल मोटे, वसंतराव चव्हाण, शिवेंद्रसिंह भोसले, अमीन पटेल, दत्तात्रय भरणे, अॅड. के. सी. पाडवी, सर्वश्री. बाळासाहेब पाटील, सिध्दाराम म्हेत्रे, संजय कदम, कुणाल पाटील, दिपक चव्हाण, काशीराम पावरा, श्रीमती दिपीका चव्हाण, सर्वश्री हर्षवर्धन सपकाळ, पंकज भुजबळ, राहुल बोंद्रे, प्रदिप जाधव-नाईक, अमर काळे, विजय भांबळे, सुभाष उर्फ पंडितशेठ पाटील, प्रा.वर्षा गायकवाड, सर्वश्री वैभव पिचड, पांडुरंग बरोरा, अमित झनक, नरहरी झिरवाळ, रणजित कांबळे, अवधुत तटकरे, श्रीमती अमिता चव्हाण, श्री राहुल जगताप, डॉ.संतोष टारफे, सर्वश्री संग्राम जगताप, शेख आसिफ शेख रशीद, डॉ. मधुसूदन केंद्रे, श्रीमती निर्मला गावीत, सर्वश्री भाऊसाहेब पाटील-चिकटगावकर, अस्लम शेख, सर्वश्रीमती सुमन पाटील, संध्यादेवी देसाई-कुपेकर, श्री संग्राम थोपटे, श्रीमती ज्योती कलानी, सर्वश्री भाऊसाहेब कांबळे, त्र्यंबकराव भिसे, भारत भालके, कालिदास कोळंबकर, नितेश राणे, वि.स.स. यांचा म.वि.स. नियम २९२ अन्वये प्रस्ताव :

“भ्रष्टाचारमुक्त कारभाराचे अभिवचन देऊन सत्तेवर आलेल्या शासनाने गेल्या पावणेपाच वर्षात विविध विभागामध्ये उघडकीस आलेल्या घोटाळ्यांची व गैरव्यवहारांची शासनाकडून गांभिर्याने दखल घेतली न जाणे, शासनाचे विद्यमान मंत्री व राज्यमंत्री यांनी गैरव्यवहार केल्याची प्रकरणे उघडकीस येणे, तत्कालीन गृहनिर्माण मंत्री यांनी झोपडपट्टी पुनर्विकास योजनेत सुमारे ५०० कोटी रुपयांचा केलेला गैरव्यवहार, दारू दुकानाचा परवाना मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून १ कोटी ९२ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मा.न्यायालयाच्या आदेशाने तत्कालीन सामाजिक न्याय विभागाच्या राज्यमंत्र्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात येणे, ऊर्जा राज्यमंत्री यांनी यवतमाळ शहरातील सुमारे ११ कोटी रुपये किंमतीचा भूखंड बनावट कागदपत्रे तयार करून त्यावर बँकांमधून कोटयवधी रुपये कर्ज घेऊन भ्रष्टाचार केल्याप्रकरणी त्यांचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे मा.न्यायालयाने दिलेले आदेश, शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून भ्रमणध्वनी (मोबाईल) खरेदीमध्ये १०६ कोटी रुपयांचा झालेला भ्रष्टाचार, जलसंपदा मंत्र्यांनी मानापूर येथील महार वतनाची जमिन जबरदस्तीने घेतल्याचा होत असलेला आरोप, महिला व बालविकास विभागात पुरक पोषण आहार योजनेचे कंत्राट देताना त्यात ७५० कोटी रुपयांचा करण्यात आलेला गैरव्यवहार, मुंबईतील गोरेगाव येथील आरे वसाहतीत आदिवासींना सोयीसुविधा देण्याच्या नावाखाली व्यायामशाळेचे बांधकाम केल्याचे उघडकीस येणे, एका मंत्र्याचा मेव्हणा व अन्य नातेवाईक संचालक असलेल्या व्हिक्टोरिया फुड प्रोसेसिंग कंपनीचे थकीत कर्ज प्रकरणी झालेले गंभीर आरोप, जेएसडब्ल्यु इस्पात लिमिटेड या कंपनीला ५९२ कोटी रुपयाचे वीज शुल्क माफी देण्याच्या प्रकरणात करण्यात आलेला गैरव्यवहार, जलयुक्त शिवार योजनेतील वेगवेगळ्या कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आली असताना मा.मंत्री (जलसंधारण) यांनी भ्रष्टाचार झाल्याचे मान्य केलेले असणे, याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खुल्या चौकशीची मागणी केल्यानंतरही ती दबावामुळे फेटाळली जाणे, शिक्षण विभागातील अग्निशमन यंत्र घोटाळ्यातील गायब झालेला चौकशी अहवाल, याच विभागातील राष्ट्रपुरुषांच्या तस्वीरी व अर्ली रिडल बुक खरेदी प्रकरणात केंद्र शासनाने दोषी ठरवून देखील दोषीविरुद्ध शासनाने कोणतीही कारवाई न करणे, सार्वजनिक आरोग्य विभागातील औषधी खरेदीत करण्यात आलेला घोटाळा, आदिवासी विभागाने साहित्य खरेदीत केलेला गैरव्यवहार, पणन विभागातील तूरडाळ भरडाईत झालेला घोटाळा, पर्यटन महामंडळाने तोरणमाळ येथील जमिन हडप करण्याचे प्रकरण इत्यादी प्रकरणात चौकशी करण्याची घोषणा होऊन देखील अहवाल सादर करण्यात दिरंगाई झालेली असणे, तसेच एसआरए अंतर्गत सर्रास शासकीय जमिनी विकासकांना सर्रास वाटप करून मोठ्या प्रमाणात झालेला भ्रष्टाचार, सोलापूर येथील सार्वजनिक भूखंडावर आरक्षण असतांना बेकायदेशीर बंगला बांधल्याप्रकरणी चौकशी होऊन चौकशीत गंभीर दोष आढळून आल्यानंतरही दोषीविरुद्ध अद्याप कोणतीही कारवाई करण्यात न येणे, सारंगखेडा चेतक महोत्सवाचे दिलेले बेकायदेशीर कंत्राट, राज्याच्या पोलीस दलात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर वाढला असून मुंबईत एका दिवसात ३ वरिष्ठ पोलीस अधिकारी लाच घेताना पकडले जाणे, ठाणे परिक्षेत्रात सन २०१९ मध्ये पाच महिन्यांच्या कालावधीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २४ कारवाया

केलेल्या असणे, विदर्भातील समन्वयीन कृषी विकास प्रकल्पामध्ये सन २०१८-१९ मध्ये अवघ्या सात महिन्यात १०३ कोटी ५० लक्ष रुपयांच्या अनुदानामध्ये अपहार झालेला असणे, या रक्कमेचा अपहार करणाऱ्या अधिकाऱ्यांना पणन मंत्र्यांनी पाठीशी घातलेले असणे, वरिष्ठ पातळीवरील भ्रष्टाचार प्रकरणांना शासन पाठीशी घालत असल्याचा संदेश जात असल्यामुळे शासकीय यंत्रणामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरु असलेला भ्रष्टाचार, राज्यकर्तेच गैरव्यवहार करीत असल्यामुळे शासकीय अधिकारी/ कर्मचाऱ्यात सुध्दा आर्थिक गैरव्यवहार करण्यास मिळत असलेले बळ, आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचार करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यास शासनास आलेले अपयश, सेवेचा हक्क देण्याबाबतच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी न होणे, परिणामतः स्थानिक पातळीवर जनतेला छोट्या कामातही भ्रष्टाचाराला सामोरे जावे लागणे, तसेच नुकतेच राज्यात लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या असणे, राज्यातील अनेक ठिकाणी मतदार यादींमध्ये घोळ झाल्याचे आढळून येणे, मतदारनोंदणी करताना भरण्यात आलेले फॉर्म चुकीच्या पध्दतीने भरल्यामुळे किंवा काही नावे चुकीची लिहिली गेल्यामुळे मतदार यादीत मतदाराची नावे न येणे, १० वर्षापूर्वी मतदार यादीत नाव नोंदणी केलेल्या मतदारांकडे पुरावा नसल्यामुळे किंवा वयामुळे फोटोत फरक होत नसल्यामुळे मतदारांना मतदानाचा हक्क बजावता न येणे, काही ठिकाणी मतदारांकडे निवडणुक ओळखपत्र असताना सुध्दा त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट नसणे, राज्यातील झोपडपट्टीत राहणाऱ्या अल्पसंख्यांक व मागासवर्गीय समाजातील मतदारांना मतदान करण्यासाठीच्या पावत्या नसल्यामुळे हा समुदाय मतदानापासून वंचित राहिलेला असणे, त्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होणे, निवडणुकीचे काम करण्यास शिक्षकांनी नकार दिल्यामुळे मतदारयादया तयार करण्यास निर्माण झालेल्या अडचणी, आधारकार्ड योग्य पुरावा असल्याचे गृहीत धरून मतदारयादया बनविण्याचे काम केल्यास मनुष्यबळ व वेळ वाचणार असल्यामुळे या कामासाठी आधारकार्ड पुरावा म्हणून वापरण्याची आवश्यकता, निवडणुकीमध्ये ईव्हीएमद्वारा मतदान पध्दतीबाबत राजकीय पक्ष व जनतेमध्ये संशयाचे वातावरण असून ईव्हीएम मशीनद्वारे झालेले मतदान व मतमोजणी यामध्ये तफावत असल्याचे उघड झाले असणे, भविष्यात बॅलेट पेपर पध्दतीने मतदान घेण्यात यावे, अशी अनेक लोकप्रतिनिधी व जनतेची एकत्रित मागणी असणे, बॅलेट पेपरचा उपयोग कर्नाटक व इतर राज्यात करण्यात येणे, त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळणे, हीच पध्दत राज्यात सुरु करण्याबाबत व निवडणुक प्रक्रिया सुटसुटीत करून मतदानाचा टक्का वाढविण्याची गरज, राज्यातील बिघडलेली कायदा सुव्यवस्थेची स्थिती व ती हाताळण्यात सरकारला आलेले अपयश, राज्यात कायदा व सुव्यवस्थेची दयनिय अवस्था, महिलांवरील अत्याचारात झालेली वाढ, गुन्ह्यांचा प्रतिबंध करण्यास शासनास आलेले अपयश, डिजिटल युगात ऑनलाईन फसवणुकीच्या वाढत्या प्रकारामुळे सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण, अल्पवयीन मुले, मुली व महिलांवर होणारे अत्याचार, प्रामुख्याने नागपूर व मुंबईतील वाढती गुन्हेगारी, लैंगिक छळ व अपहरणाचे वाढते प्रमाण, ज्येष्ठ नागरिकांवरील वाढते अत्याचार, गुन्ह्यात महाराष्ट्र राज्य आघाडीवर असणे, तर आर्थिक गुन्हे शाखेकडील यादीनुसार मुंबई सुरक्षित शहराच्या यादीत ४५ व्या क्रमांकावर असणे.

विधान भवन,
मुंबई
दिनांक : २९ जून, २०१९

जितेंद्र भोळे
सचिव (का.)
महाराष्ट्र विधानसभा